

विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदूरबार जिल्हा व कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील विशाल/ अतिविशाल प्रकल्पांचा औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उपभोगण्याचा कालावधी वाढविणेबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन निर्णय क्रमांक :- साप्रोयो-२०२४/ प्र.क्र.३०१/ उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय मुंबई -४०० ०३२

दिनांक :- २६ डिसेंबर, २०२४

वाचा :- शासन निर्णय उ.ऊ. व का विभाग क्रमांक-मंऊस-२०१६/प्र.क्र.२५/ उद्योग-८

दिनांक ०५.०३.२०१६ व दि. २२.०९.२०१६.

प्रस्तावना

मुंबई, पुणे व नाशिक या सुवर्ण त्रिकोणाबाहेर मराठवाडा व विदर्भ क्षेत्रात औद्योगिक विकासाला चालना देऊन राज्यात औद्योगिक वाढीला क्षेत्रीय समतोल साधण्याच्या अनुषंगाने उद्योग विभागासाठी गठित करण्यात आलेल्या मा.मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार दि.५.०३.२०१६ व दि.२२.०९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये “विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदूरबार जिल्हा व कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील विशाल/अतिविशाल प्रकल्पांना अनुदान उपभोगण्याचा कालावधी भांडवली गुंतवणूकीच्या ५०% प्रतिपूर्ती होईपर्यंत अथवा अतिरिक्त ५ वर्षे यापैकी जे कमी असेल ते एवढ्या कालावधीकरीता अनुदान उपभोगण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

प्रस्तुत लाभ ज्या घटकांचा औद्योगिक विकास अनुदान उपभोगण्याचा कालावधी दि.०१.०४.२०१५ रोजी चालू होता, अशा घटकांना भांडवली गुंतवणूकीच्या ५०% प्रतिपूर्ती होईपर्यंत अथवा अतिरिक्त ५ वर्षे यापैकी जे कमी असेल ते एवढ्या कालावधीकरीता अनुदान उपभोगण्याचा कालावधी अनुज्ञेय राहणार आहे”.

तथापि, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदूरबार जिल्हा व कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील उद्योग धंद्याच्या औद्योगिक उत्पादनावर झालेला परिणाम विचारात घेता, सदर कालावधी वाढवून देण्याची विनंती या भागातील १०० कोटी किंवा पात्र गुंतवणूकीपेक्षा कमी औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उपभोगले आहे, अशा उद्योग घटकांकडून करण्यात येत आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मा.मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.

१०.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पात्र विशाल /अतिविशाल प्रकल्पांचा औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उपभोगण्याचा कालावधी वाढवून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सामुहिक प्रोत्साहन योजनेतर्गत विशाल/अतिविशाल प्रकल्पाच्या बाबतीत मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली स्थापित मा.मंत्रीमंडळ उपसमितीच्या दि.१०.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे.

अ. विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदूरबार जिल्हा व कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या विशाल/अतिविशाल प्रकल्पांनी रुपये १०० कोटी किंवा पात्र गुंतवणूकीपेक्षा कमी औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उपभोगले आहे, अशा पात्र विशाल/अतिविशाल घटकांचा औद्योगिक प्रोत्साहन अनुदान उपभोगण्याचा कालावधी, भांडवली गुंतवणूकीच्या ८०% प्रतिपूर्ती होईपर्यंत अथवा अतिरिक्त ३ वर्षे यापैकी जे कमी असेल तेवढ्या कालावधीकरिता वाढवून देण्यात येत आहे.

ब. सदर वाढीव कालावधीतील देय औद्योगिक प्रोत्साहन अनुदान हे रुपये १०० कोटीच्या मर्यादेत अनुज्ञेय राहतील.

२. सदर शासन निर्णय मा.मंत्रीमंडळ उपसमितीच्या दि. १०.१०.२०२४ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४१२२६१९०४१६९२१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(लक्ष्मीकांत ढोके)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

२. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई

३. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

४. प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५.अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
६. प्रधान सचिव (नगर विकास-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
९. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय,मुंबई
१०. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
११. मा.मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१२. मा.उप मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१२. मा.मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय,मुंबई.
१३. मा.राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय,मुंबई.
१४. निवड नस्ती (उद्योग-८)